

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
यांच्या दिनांक ०१.०१.२००५ अखेरच्या ज्येष्ठतासूचीत
सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
जलसंपदा विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता १११२/(११ /२०१२) आ.(तांत्रिक),
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ .
दिनांक :- २३.०१.२०१२.

परिपत्रक:-

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची दिनांक ०१.०१.२००५ अखेरची ज्येष्ठतासूची शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक ज्येष्ठता १२०६/(१२५/२००६) आ.(तांत्रिक) , दिनांक ३०.०६.२००६ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर ज्येष्ठतासूचीमध्ये काही सुधारणा करण्याबाबतचे प्रस्ताव क्षेत्रिय कार्यालयांकडून प्राप्त झाले होते. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या ज्येष्ठतेसंदर्भात सुधारणा करून त्यांची सुधारित ज्येष्ठतेची नोंद सोबतच्या परिशिष्टात दर्शविल्यानुसार करण्यात येत आहे.

सदर परिशिष्टात नमूद केलेल्या सुधारित नोंदीबाबत संबंधितांना कळविण्याची जबाबदारी संबंधित परिमंडळीय अधिकार्यांची राहिल, याची नोंद घ्यावी.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०१२३१००००५१५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अ. अ. कोदे)
शासनाचे उप सचिव

प्रत :-

- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, औरंगाबाद.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, ठाणे.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, कोयना बांधकाम मंडळ, सातारा.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना(दरवाजे), नाशिक.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, अमरावती.
- अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, नागपूर.
- अधीक्षक अभियंता व संचालक तथा परिमंडळीय अधिकारी, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे.

प्रत :- आ.(तांत्रिक) संग्रहार्थ .

शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता-१११२/(११/२०१२),दि.२३/०१/२०१२ चे परिशिष्ट.

अ. क्र.	ज्येष्ठता सूची क्रमांक व कर्मचा-याचे नाव	कार्यालयाचे नाव	केलेली सुधारणा
१	१८०६ तोरबे अशोककुमार आप्पा	कोयना बांधकाम मंडळ, सातारा.	नावात तोरबे अशोककुमार आप्पा ऐवजी तोरबे अशोककुमार आबा अशी सुधारणा केली व जातवैधता प्रमाणपत्राची नोंद घेतली.
२	१७५५ माने किशोर निवास	दक्षता पथक, मुंबई परिमंडळ,ठाणे.	जात प्रवर्गात इमाव ऐवजी भज (ब) अशी सुधारणा केली व जातवैधता प्रमाणपत्राची नोंद घेतली.
३	२७०२ जाधव मोहन गजानन	सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा	कनिष्ठ अभियंता पदाची व्यवसायिक परीक्षा दि.५/२०१० रोजी उत्तीर्ण झाल्याची व अस्थिव्यंगाने अपंग असल्याची नोंद घेतली.
४	१९८० नळदकर व्ही.एस.	दक्षता पथक, औरंगाबाद परिमंडळ,औरंगाबाद.	जात प्रवर्गात विमाप्र ऐवजी खुला अशी सुधारणा केली व जातवैधता प्रमाणपत्राची नोंद घेतली.
५	२००९ पांपरवार ए.डी.	दक्षता पथक, औरंगाबाद परिमंडळ,औरंगाबाद.	जात प्रवर्गात विमाप्र ऐवजी खुला अशी सुधारणा केली व जातवैधता प्रमाणपत्राची नोंद घेतली.
६	१२९६ डंगी अशोक मारूती	कोयना बांधकाम मंडळ, सातारा.	जात प्रवर्गात अनुसूचित जमाती ऐवजी विमाप्र अशी सुधारणा केली व जातवैधता प्रमाणपत्राची नोंद घेतली.
७	१६५५ कोळी प्रकाश शंकर	कोयना बांधकाम मंडळ ,सातारा.	जात प्रवर्गात अनुसूचित जमाती ऐवजी विमाप्र अशी सुधारणा केली व जातवैधता प्रमाणपत्राची नोंद घेतली.